

दरकराराव्यतिरिक्त वस्तुंच्या वार्षिक खरेदीसाठी
मागविण्यात येणाऱ्या निविदेतील न्यूनतम दर - खरेदी
समितीने प्रमाणित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक-संकिर्ण-२०१५/प्र.क्र.२८/२०१५/ विनियम

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : २५ जून, २०१५.

वाचा:

- १) शासन अधिसूचना, उर्जा व कामगार विभाग क्र.एसपीओ १०७७/६०९६३/(सीएसपीओ-५७२)/आयएनडी-६, दि.२१ फेब्रुवारी, १९७८.
- २) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र.भांखस १०८८/(२५१२)/उद्योग-६, दि.२ जानेवारी, १९९२.

परिपत्रक

संदर्भाधीन अ.क्र.१ येथील शासन अधिसूचनेन्वये शासकीय खरेदीची कार्यपद्धती विहित केलेली आहे. संदर्भाधीन अ.क्र.२ च्या शासन निर्णयान्वये शासकीय/ निमशासकीय कार्यालय/ मंडळ/ महामंडळ/ शासकीय उपक्रम/ संस्था/ स्वायत्त संस्था/ जिल्हा परिषद/ महानगरपालिका/ नगरपरिषदा व सार्वजनिक उपक्रम इ. अंतर्गत येणाऱ्या कार्यालयांना विविध साधन सामग्रीची खरेदी करण्यासाठी खरेदी धोरण जाहीर केले आहे. विभागांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या विविध बाबींसाठी विभागीय स्तरावर खरेदी समिती नेमण्यात आलेल्या आहेत. सदर समितीकडून प्राप्त निविदेतील न्यूनतम दराच्या निविदा स्वीकारण्यात येतात. विविध प्रशासकीय विभागाच्या प्रस्तावात एकाच बाबीच्या किंमतीमध्ये एकसुत्रता राहावी याकरीता खालील सुचना देण्यात येत आहेत.

- १) उपरोक्त शासन अधिसूचना दि.२१.२.१९७८ मधील प्रकरण “चार” परिच्छेद-९ नुसार निविदेकरीता “Estimated Cost साठी “Estimated cost of the indented item should be invariably mentioned in the indent and it should correspond to the prevalent market price of the item.” असे विहित केले आहे. तरी विभागांनी निविदा मागविण्यापूर्वी खरेदी करावयाच्या बाबींची याप्रमाणे अंदाजीत किंमत (estimated cost) निश्चित करावी.
- २) प्राप्त निविदेपैकी न्यूनतम दराची निविदा फक्त न्यूनतम दर आहे म्हणून स्वीकारण्यात येऊ नये; तर खरेदी करण्यात यावयाच्या बाबीच्या निवेदचा न्यूनतम दर हा बाजारभावाशी सुसंगत असल्यासच निविदा स्वीकृत करण्यात यावी.
- ३) निविदांमधील न्यूनतम दराच्या निविदांचे दर बाजारभावाशी पडताळून ते योग्य असल्याचे खरेदी समितीने प्रमाणित करणे आवश्यक राहील.

३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१५०६२५१३४६१५२३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा.रिंगणे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-(१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- २) [महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ४) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ५) राज्यपालांचे सचिव
- ६) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- ७) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
- ८) सर्व विधानमंडळ सदस्य
- ९) मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- १०) अपर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग.
- ११) मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
- १२) राज्य निवडणूक आयोग.
- १३) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
- १४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १५) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १६) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- १७) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
- १८) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
- १९) प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- २०) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई
- २१) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २२) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- २३) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय मादाम कामा रोड, मुंबई
- २४) प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, नागपूर / मुंबई, वांद्रे, मुंबई - ४०० ०५१
- २५) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली .
- २६) उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती
- २७) उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती
- २८) सर्व उप कोषागार अधिकारी

- २९) मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख
- ३०) सर्व विभागीय आयुक्त
- ३१) सर्व जिल्हाधिकारी
- ३२) महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-४०० ०५१
- ३३) कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
- ३४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ३५) सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- ३६) संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
- ३७) बहूजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१
- ३८) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२०,
- ३९) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४०० ००४
- ४०) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरली, मुंबई-
- ४१) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४००००२
- ४२) नॅशनलस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री पेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.
- ४३) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८,
- ४४) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, दादर, मुंबई
- ४५) वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ४६) निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग
- पत्राव्दारे.